

Date: 05/09/2024

To, Corporate Compliance Department, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001

Scrip Code: 539222

Sub: Newspaper Publication of Notice of Annual General Meeting and Information on E-Voting, Book Closure and other related information

Dear Sir/Madam,

We enclose herewith copies of the Public Notice of the Annual General Meeting and Information on E-voting, Book Closure and other related information, published today in the following newspapers:

- 1. Financial Express (English Daily)
- 2. Mumbai Lakshadeep (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For Growington Ventures India Limited

Sunita Gupta Maskara (Company Secretary and Compliance Officer) M.No: 57186

Encl: as stated above

Regd. Office: Office No. 908, 9th Floor, Rajhans Montessa, Dumas Road, Magdalla, Choryasi, Surat - 395 007 (Gujarat) INDIA.

Phone: +91-261-2463262 / 63 Email: contact@mohitindustries.com Website: www.mohitindustries.com

NOTICE OF THE 34TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Members of Mohit Industries Limited ("Company") will be held on Monday, September 30, 2024 at 10:30 a.m. at 3rd Floor, Raihans Montessa, Dumas Road, Magdalla, Surat - 395 007 to transact the business, as set out in the Notice of the 34th AGM dated August 31, 2024. The Company has sent the Annual Report along with Notice convening AGM on Wednesday September 04, 2024, through electronic mode to all the Members whose e-mail IDs are registered on cut-off date i.e. August 30, 2024, with the Company's Registrar & Share Transfer / Depository Participant(s) in accordance with the Circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("Circulars"). The Annual Report along with the Notice convening the AGM is also available on the website of the Company at www.mohitindustries.com, website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, ('Act') the Registe of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30, 2024 (both days inclusive) for the purpose of 34th AGM of the Company. Pursuant to the provisions of Section 108 of the Act and Rule 20 of the Companies (Management and Administration)

Rules, 2014 as amended and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members are provided with the facility to cast their vote by 'Remote e voting' on all the resolutions set forth in the said Notice of 34th AGM dated August 31, 2024. Members may further note that:

a. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Monday, September 23, 2024 ('cut-off date').

b. The remote e-voting period commences on Friday, September 27, 2024 at 9.00 a.m. and will end on Sunday, September 29, 2024 at 5.00 p.m. During this period, the Members may cast their vote electronically. The

remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. c. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM but shall not be entitled to cast their votes again,

d. Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through ballot paper during the AGM. e. The manner of remote e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for

members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM f. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date i.e. Monday, September 23, 2024

may obtain login Id and password by sending a request over email at evoting@nsdl.co.in mentioning demat account number/folio number, PAN, name and registered address. However, Members who are already registered with NSDL for e-voting can use their existing User Id and Password for casting their vote through

In case you have any queries or issues, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") for Shareholders and e-voting user manual for Shareholders at the download section of www.evoting.nsdl.com or contact Mrs. Pallav Mhatre (Senior Manager) at evoting@nsdl.co.in or call on toll-free no. 022 - 4886 7000 and 022 - 2499 4545. For MOHIT INDUSTRIES LIMITED

> NARAYAN SITARAM SABOO **CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** (DIN: 00223324)



Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: 201(A) 2nd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 18002670189

NOTICE NO. 53/2024

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following shall be the rate of distribution under income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Monday, September 09, 2024* as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	NAV per unit as on September 03, 2024 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit** (In ₹)
Baroda BNP Paribas Arbitrage Fund	Regular Plan - Monthly IDCW Option	10.4205	0.06
	Direct Plan - Monthly IDCW Option	10.8516	0.06

^or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.

The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending on the distributable surplus available on the Record Date.

*Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any.

For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall be considered.

Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s) would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund)

Authorised Signatory

Place: SURAT

Date: 04/09/2024

Date: September 04, 2024 Place: Mumbai

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

WINRO COMMERCIAL (INDIA) LIMITED

CIN: L51226MH1983PLC165499 Regd. Office: 209/210, Arcadia Building, 2nd Floor,195, Nariman Point, Mumbai - 400 021, Telephone: 022-40198600,

Fax: 022-40198650, E-mail id: winro.investor@gcvl.in, Website: www.winrocommercial.com

Notice of the 41st (Forty First) Annual General Meeting to be held through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) & E-Voting Information

NOTICE is hereby given that the Forty First (41st) Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Thursday, 26th September, 2024 at 11.30 A.M. via Video Conference / Other Audio Visual Means to transact the business as mentioned in the Notice convening the AGM

Pursuant to General circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 20/2021, 21/2021, 3/2022, 11/2022 and 09/2023 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 December 28, 2022 and September 25, 2023 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No.SEBI/HQ/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated May 13, 2022, Circular No. SEBI/ HO/ CFD/PoD-2/P/ CIR/2023/4 dated January 5, 2023 & Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 07, 2023 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 41st AGM of the Company is being conducted through VC/OAVM, without the presence of the shareholders at a common venue. Shareholders attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning

The Company's Annual Report for the financial year 2023-24, containing, inter-alia, the Notice convening the AGM and other documents required to be attached thereto, has been sent on Wednesday, 04th September, 2024 by electronic mode to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories Participants ("Dp's")/ Registrar and Transfer Agent ("RTA"), in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Regulations.

In case members who have not registered their e-mail address are requested to register the same in respect of shares held in electronic form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing to the Company's Registrar and Share Transfer Agent Link Intime India Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai- 400 083. Members may note that the copy of Notice of 41°'AGM and Annual Report for Financial Year 2023-24 will be available on the website of the Company. viz. www.winrocommercial.com and on the website of the Stock Exchanges viz., BSE Limited at www.bseindia.com respectively and also on the website of National Securities and Depositories Limited ("NSDL") viz. www.evoting.nsdl.com.

BOOK CLOSURE FOR AGM:

Place: Mumbai

Date: 4th September, 2024

Notice is hereby given that pursuant to Section 91 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations 2015, that the Register of Members and Share Transfer Books of the Company will be closed from Thursday, 19th September, 2024 to Thursday, 26th September, 2024 both days inclusive for the purpose of AGM. **VOTING THROUGH ELECTRONIC MODE (E-VOTING):**

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is pleased to provide all its Members the facility to cast their vote electronically, through the remote e-voting services provided by NSDL. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-

off date i.e. Thursday, 19th September, 2024, may cast their vote through remote e-voting. All the Members are informed that: (a) all of the business as set out in the Notice of 41 st AGM may be transacted through remote e-voting:

(b) the remote e-voting shall commence on Sunday, 22nd September, 2024 at 9.00 A.M. IST;

(c) remote e-voting shall end on Wednesday, 25th September, 2024 at 5.00 P.M. IST; (d) remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday, 25th September, 2024;

(e) the facility for voting through electronic voting system shall also be made available for Members present at the AGM.

(f) Member may participate in the AGM even after exercising his vote, by remote e-voting, but shall not be allowed to

(g) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; (h) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date Thursday, 19th September, 2024 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting through electronic voting system at the AGM;

(i) Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Thursday, 19th September, 2024, may obtain the login ID and password by sending an e-mail to evoting@nsdl.com. However, if the member is already registered with NSDL for e-voting then the existing user ID and password can be used for remote e-voting

The detailed procedure of remote e-voting and voting by electronic means during the 41st AGM by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of 41st AGM. Nishant Jawasa (Membership No. F6557), proprietor of M/s. Nishant Jawasa & Associates, Practicing Company

Secretaries, have been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting (both remote e-voting and e-voting at the In case of any queries relating to e-voting, Members may refer to the FAQs for Shareholders and e-voting user manual

for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on Tel no.: 022-48867000 or send a request at evoting@nsdl.com; and in case of any grievances connected with the facility of remote e-voting please contact Ms. Rimpa Bag, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400013 or Email at evoting@nsdl.com.

For Winro Commercial (India) Limited

Jitendra Parihar Company Secretary Membership No.: A40734

SHRIRAM

SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE **COMPANY LIMITED)**

PUBLIC NOTICE This is to inform our customers and

public at large that our Kollegal **Branch** located at First Floor, above Chakrika Honda, next to Krishna Talkies, Mysore, M. M. Road, Hills Bastipura Chamrajnagar, Karnataka - 571440 will shift to First Floor, D.No.1535/ A, Jaya Institute Road, Kollegal, Chamrajnagar, Karnataka - 571440 from 12th December, 2024. The Customers are requested to

their needs. **REGIONAL BUSINESS HEAD**

contact the new office premises for

SHRIRAM

SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE **COMPANY LIMITED)**

PUBLIC NOTICE This is to inform our customers and

public at large that our Kolar **Branch** located at 174/1, First Floor, Gokul Complex, M B Road, Karnataka - 563101 will shift to First Floor, 115/119, Ward No.11, Gowripete, Kolar, Bangarpet Main Road, Kolar, Kolar, Karnataka 563101 from 12th December, 2024. The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD



SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE **COMPANY LIMITED)** PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Aurad Branch located at Shiva Pooja Building, Plot No. 04, near APMC Yard, Nanded Road, Aurad, Bidar, Karnataka - 585326 will shift to Ground Floor, Swamy Building, Plot No.-17, near Pokalwar Hospital, Bidar - Nanded Road, Aurad (B), Bidar, Karnataka - 585326 from

10th December, 2024. The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD



SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE **COMPANY LIMITED)** PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Amreli Branch located at Second Floor, Naran Arcade, Opposite Bhidbhanjan Mahadev Mandir, Liliya Road, Amreli, Gujarat - 365601 will shift to Shop No. 1, 2, 3, 4, 15, 16, 17, 18, Second Floor, Shade - B. Hariram Whole Sale Market Opposite Lords Angel Hotel, Old Marketing Yard, Amreli, Gujarat 365601 from 16th December, 2024. The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD



SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE

COMPANY LIMITED) PUBLIC NOTICE

This is to inform our customers and public at large that our Chincholi Branch located at First Floor. Opposite Guru Dresses, Near Ambedkar Circle (PKGB BANK). Bidar Main Road, Chincholi, Gulbarga, Karnataka - 585307 will shift to First Floor, SY. No. 212, C6B 2-4-451, Above ESIC Hosiptal, Tandur Main Road, Chincholi, Gulbarga, Karnataka 585307 from 11th December, 2024. The Customers are requested to contact the new office premises for their needs.

REGIONAL BUSINESS HEAD



(Formerly known as SHRIRAM TRANSPORT FINANCE **COMPANY LIMITED)**

PUBLIC NOTICE This is to inform our customers and

public at large that our Godhara Branch located at Second Floor, Above Vijaya Bank, Near Axis Bank, Bhaqvati Society, Dahod Road, Godhra, Panchmahal, Gujarat 389001 will shift to Second Floor, Plot No. 29, Varundavan, Dahod Road, Bhagvat Nagar, Above UCO Bank, Opposite ICICI Bank, Godhra, Panch Mahals, Gujarat -389001 from 18th December, 2024.

The Customers are requested to contact the new office premises for their needs.

Date: September 04, 2024 REGIONAL BUSINESS HEAD

GROWINGTON GROWINGTON VENTURES INDIA LIMITED

CIN: L63090MH2010PLC363537 Registered Office: Shiv Chamber, 4th Floor, Plot No. 21, Sector - 11 CBD Belapur Navi Mumbai - 400614 Email id: growingtons@gmail.com; Website: www.growington.in; Tel: 022-49736901

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 14" Annual General Meeting (AGM) of the members of the company is scheduled to be held on Monday, the 30" Day of September, 2024 at 09:45 A.M. through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") without physical presence of the members at a common venue, in compliance with the provisions of the Companies Act 2013, ('the Act') MCA Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15 January 2021 issued by the Securities Exchange Board of India (SEBI) and all other relevant circulars issued from time to time, to transact the business as set out in Notice Convening

Electronic Copies of the Notice of AGM and Annual Report for 2024 has been sent to all the members whose email addresses are registered with the Company/ Depository Participant .The Annual Report along with the Notice of AGM is also available on the Company's Website www.growington.in and on the website of the Stock Exchanges where the shares of the Company are listed (www.bseindia.com).

The Register of Members and Shares Transfer Books of the Company will remain closed fro 24" September, 2024 to 30" September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM.

The Company is pleased to provide e-voting facilities to all its members to cast their votes to all resolutions set forth in the notice of AGM using e-voting system provided by NSDL The remote e-voting period commences on 27-09-2024 at 09:00 A.M and ends on 29-09-2024 at 5:00 P.M. The remote e-voting module shall be disabled for voting after 5:00 P.M. on 29-09-2024 and no e-voting shall be allowed thereafter. The facility of electronic voting will also be made available during the AGM for the members attending the same if they have not cast their vote by remote e-voting facility.

The voting rights shall be in proportion to the shares held by the members on 23-09-2024 (cut-off date). Members holding shares on the said cut-off date are eligible to cast their vote electronically or at the AGM. Any member who acquires shares of the Company after dispatch of Notice of AGM may approach the company / NSDL for User ID and Password.

In case of any queries, you may refer the frequently Asked Question(FAQ) for Members and remote e-voting user manual for Members available at the downloads section of www.evoting.nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Senior Manager / Ms. Pallavi Mhatre Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai 400 013 at Telephone no. 022 - 24994360 / 022-24994545 or toll free no. 1800-222-990 or at E-mail ID : evoting@nsdl.co.in For GROWINGTON VENTURES INDIA LIMITED

Sd/-

Place: Mumbai Date: 05/09/2024

Sunita Gupta Maskara (Company Secretary and Compliance Officer) M.No: 57186



Registered Office: Annapurna Apartment, 23, Sarat Bose Road, 1st Floor, Suite-1C, Kolkata-700020, W.B, India Phone: +91 33 40703238, Email Id: cs@purvflexipack.in, CIN: U25202WB2005PLC103086

NOTICE OF 19TH ANNUAL GENERAL MEETING NOTICE is hereby given that the 19th Annual General Meeting (AGM) of Purv Flexipack Limited will be held on Friday, the 27th September, 2024 at 12.00 P.M. at the Registered Office of the Company at

Annapurna Apartment, 23, Sarat Bose Road, 1st Floor, Suite-1C, Kolkata-700020, West Bengal IN to transact the business set out in the Notice dated 04th September, 2024. Notice is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will emain closed from Saturday, the 21st Day of September, 2024 to Friday, the 27th September, 2024

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 and Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules 2014, as amended, Secretarial Standard-2 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, the Company is pleased to provide its members the facility to cast their votes by electronic means as provided by Link Intime India Pvt Ltd on all the resolutions as set forth in the Notice of AGM.

Electronic copy of Notice of the 19th AGM including instructions for e-voting, Attendance Slip, Proxy Form and Annual report of the Company for the Financial Year 2023-24 have been sent to all the members whose email ids are registered either with the Registrar and Transfer Agents or with their respective depositories. Members may note the following:

The Notice has been dispatched/emailed to all the members and the process has been completed by Wednesday, 04th September, 2024 The e-voting instructions form is integral part of the Notice of 19th AGM which is also displayed a

Company's website at http://www.purvflexipack.in and also on the website of M/s Link Intime India Pvt Ltd website at http://linkintime.co.in and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com. The remote e-voting period commences on Tuesday, September 24, 2024 at 09.00 A.M. and shall end or Thursday, September 26, 2024 at 5.00 P.M. The remote e-voting shall not be allowed beyond the said Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the meeting but shall not

The facility of voting through electronic voting/ballot paper, shall also be made available at the AGM fo

members who have not already cast their vote prior to the meeting by remote e-voting. The documents pertaining to the items of business to be transacted in the AGM are open for inspection at the Registere Office of the Company between 11.00 A.M. to 3.00 P.M. on all working days upto the date of AGM and also The voting rights of the members shall be in proportion to their share in the equity paid up share capital of the Company as on the cut-off date i.e., Friday, 20th September, 2024. A person whose name is recorded

in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e., Friday, 20th September, 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting at the AGM. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the meeting and holdin shares as on the cut-off date i.e., Friday, 20th September, 2024 should follow the same procedure for evoting as mentioned in the notice of AGM which is displayed on the website of the Company. Members who

are already registered with Link Intime India Pvt Ltd can use their existing user ID and password can cast their vote through remote e-voting In case you have queries or issues regarding e-voting, members may refer the FAQ's and e-voting manu. available at www.purvflexipack.in under help section or write an email at cs@purvflexipack.in or ma-

also contact Mrs. Vandana Thakkar, Company Secretary and Compliance Officer at the registered office of The Company has appointed Mr. Kuldeep Bothra (Proprietor of K. Bothra & Associates), Practicing Company Secretary (PCS), (Membership No. ACS 37452), as the scrutinizer to scrutinize the voting an remote e-voting process in a fair and transparent manner.

By Order of the Board of Directors For Pury Flexipack Limited

Place: Kokata

Company Secretary and Compliance Officer

Registered Office: 16 India Exchange Place, Kolkata, 700001 Tel. No.: 033 2230 3571 / 72; Email: office@blpasari.com, Website: http://radhikatraders.co.in/

NOTICE TO SHAREHOLDERS

(Management and Administration) Rules, 2014 (including any statutory General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, in relation to "Clarification or 10/2021 dated June 23, 2021, General Circular No. 20/2021 dated December 08 2021, General Circular No. 03/2022 dated May 05, 2022, General Circular No. 10/2022 December 28, 2022 and General Circular No. 09/23 dated September 25 2023 in relation to extension of the framework provided in the aforementioned circulars up to September 30, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1 Requirements) Regulations, 2015 as amended and the applicable provisions of the Companies Act, 2013 and rules made thereunder.

Limited ('CDSL') to provide e-voting facilities to its members. The Company is providing e-voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date to cast their vote electronically through e-voting services provided by CDSL. The manner of remote evoting has been provided in detail in the Notice of the Postal Ballot.

Members are requested to note that the e-voting through Postal Ballot will open on Thursday, September 05, 2024 at 9:00 A.M. and will close on Friday, October 04, 2024 at 5:00 P.M.

of M/s. A J & Associates, Membership No.: F4975, C.P. No.: 3426 as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through electronic voting in a fair and transparent manner. Members holding shares in physical mode and those members who have not yet registered their email addresses are requested to register the same for procuring user ID and password. The Shareholders whose email addresses are not registered with the Company / Registrar and Transfer Agents / Depository Participants / Depositories, may request for registration of e-mail ids for remote evoting for resolutions set out in the Notice. Members who have not received the Postal Ballot Notice vide e-mail may apply to the

August 30, 2024. A person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purpose only. The Scrutinizer will submit his report to the Company within two working days from the last date of e-voting and the result of Postal Ballot will be announced accordingly.

Company Secretary and Compliance Officer of the Company at the Registered Office of the Company at 033 2230 3571 / 72 and email: office@blpasari.com. For any queries or issues regarding e-voting you may contact CDSL at Toll Free No. 022-23058738 and 022-23058542-43 or e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com. By Order of the Board of Directors

DIN: 00203448

**** Equinox** India

EQUINOX INDIA DEVELOPMENTS LIMITED (formerly known as Indiabulls Real Estate Limited) (CIN: L45101HR2006PLC095409) Registered Office: Office No 01-1001, WeWork, Blue One Square, Udyog Vihar, Phase 4 Rd, Gurugram-122016 E-mail: secretarial@ibrealestate.com, Tel: 0124- 4609559; Website: www.equinoxindia.com

PUBLIC NOTICE FOR HOLDING 18TH ANNUAL GENERAL MEETING

In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act")

Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended ('SEBI Listing Regulations') read with applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") ("Relevant Circulars"), notice is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of Equinox India Developments Limited (formerly known as Indiabulls Real Estate Limited) ("the Company") will be held on Friday, September 27, 2024, at 1:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), without the physical presence of Members at a common venue to transact the businesses as stated in the notice convening the said AGM. Members attending the AGM through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section

the financial year 2023-24 comprising of Standalone and Consolidated Financial Statements, Board's Report, Auditor's Report and other documents required to be attached therewith ("Annual Report"), will be sent in due course, only by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or the Depository Participant(s) ("DPs"). The aforesaid documents will also be available on the website of the Company viz. www.equinoxindia.com and also on the website of the Stock Exchange(s) i.e. BSE Limited (BSE) and National Stock Exchange of India Limited (NSE) at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. The Notice of AGM and Annual Report will also be available on the website of Registrar and Share Transfer Agent ("RTA") at https://evoting.kfintech.com.

The Company is providing remote e-voting facility ("Remote e-voting") to all its

including for such Members who are holding shares in physical form, are provided below. Members are requested to carefully read all the Notes set out in Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM and manner of casting votes through e-voting:

> mode with NSDL) https://www.cdslindia.com/ (holding securities in demat mode with CDSL)

For non-Individual Members and Members holding shares in physical form: https://evoting.kfintech.com

The credentials for casting votes through Remote e-voting shall be made available to the members through e-mail. Members who do not receive e-mail or whose e-mail addresses are not registered with the Company or the DPs may generate /obtain login credentials by following instructions that are also given in the notes to the Notice of AGM.

The Members of the Company who have not registered their email addresses can register the same with the Company, as per the following procedure:

a) Members holding shares in physical mode, who have not registered/updated their email address with the Company, are requested to register/update their e-mail address, by submitting Form ISR-1 (available on the website of Company and RTA a www.equinoxindia.com/agm-notice and https://ris.kfintech.com/clientservices/ sc/isrforms.aspx, respectively) duly filled and signed along with the suppor documents to KFin Technologies Limited, Selenium Building Tower-B, Plot No 31 & 32 Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad, Rangareddy, Telangana

b) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/updated their e-mail address, are requested to register/update their e-mail address with the Depository Participant(s), where they maintain in their demat account(s).

For Equinox India Developments Limited (formerly Indiabulls Real Estate Limited)

Place: Gurugram Date: September 4, 2024

> **AUTOMOTIVE AXLES LIMITED** (IATF 16949:2016 Company) Corporate Identity No. L51909KA1981PLC004198

POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Company is seeking approval of its Members by way of Special resolution for Approval of Appointment of Mr. Girish

Act, 2013 read with Rules of the Companies (Management and Administration Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), approval of the members of the Company was sought by means of Postal Ballo

In compliance with the 09/2023 dated September 25, 2023, issued by the Ministry of Corporate Affairs ("hereinafter referred to as "the MCA Circular" and Circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7 2023 issued by SEBI (hereinafter referred to as "the SEBI Circulars"), and the Listing Regulations and other applicable laws and regulations, the Company has sent the postal ballot notice on Wednesday, 04" September, 2024 only through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company/ Depositories and whose names are recorded in the register of members of the Company or in the register of Beneficia Owners maintained by the Depositories as on Friday, August 30, 2024 (the

The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL") to provide remote e-voting facility to its members. The posta ballot through remote e-voting commence at 9:00 AM (IST) on Monday, September 09, 2024 and will end at 5:00 PM (IST) on Tuesday, October 08, 2024. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. Voting rights shall be reckoned on the paid-up value of the shares registered in the name of the Members on Friday, August 30, 2024. The communication of the assent or dissent of the Members would take place only through the remote evoting system. Only those members whose names are recorded in the register of Members of the Company or in the register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting. Once the vote on the resolution is cast by the

Member, he/she shall not be allowed to change it subsequently. The members whose e-mail address not registered with the Company/Depositories, to receive postal ballot notice may register on or before 5:00 P.M on Wednesday, September 18, 2024, by completing the

ISR-1 along with self-attested copies of PAN Card and AADHAR card to our Registrar and the Share Transfer Agent - Integrated Registry Management Services Private Limited, No. 30, Ramana Residency, 4" Cross, Sampige Road, Malleswaram, Bangalore - 560003, Tel: +91 80-23460815-818, Contact Person: Mr. Harish, K. Mobile No: 9620213528. Form ISR-1 can be downloaded from https://autoaxle.com/Important Investor Updates.aspx under Common and Simplified Norms for Investor Service.

For details relating to e-voting please refer to the postal ballot notice. The postal ballot notice is placed on the website of the Company (www.autoaxle.com) as well as the website of NSDL (www. evoting.nsdl.com). In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022 - 4886 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre. Senior Manager at evoting@nsdl.com.

No. 9323, C.P. No. 9838), Practicing Company Secretary, as the Scrutinizer to conduct the postal ballot through remote e-voting process in a fair and

The result of the postal ballot will be announced by such authorized person of the Company on or before Thursday, October 10, 2024 and will be displayed at the Company's registered office. The said results along with Scrutinizer Report would be intimated to Stock Exchanges i.e BSE and NSE and will also be uploaded on the Company's website (www.autoaxle.com) and on the website of NSDL (www.evoting.nsdl.com).

> For Automotive Axles Limited Debadas Panda

Place : Mysuru Date : September 04, 2024

Vandana Thakkar

RADHIKA TRADERS AND INVESTORS LIMITED CIN: L67120WB1986PLC040734;

Members are hereby informed that pursuant to Sections 108 and 110 of th Companies Act, 2013, (the 'Act') read with Rule 20 & 22 of the Companies modification(s) or re-enactment thereof for the time being in force) as amended from me to time, read with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, and passing of ordinary and special resolutions by companies under the Act and the rules made thereunder on account of COVID-19" along with the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, General Circular No.33/2020 dated September 28, 2020, General Circular No.39/2020 dated December 31, 2020, General Circular No. CIR/P/2020/79 dated May 12, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 and other applicable laws and Regulation 11 of Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended from time to time, the Notice of the Postal Ballot has been sent on Wednesday, September 04, 2024 to all the members whose names appear on the Register of Members / list of Beneficial Owners as on Friday, August 30, 2024 through electronic mail to all those members whose Email-ids are registered in the records of depository participants in compliance with the General Circulars, for seeking approval of the members of the Company by Postal Ballot (remote e-voting only), for the Special Resolution for obtaining consent for delisting of equity shares of the Company from the Calcutta Stock Exchange Limited ("CSE" / "Stock Exchange") pursuant to Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure

The Company has engaged the services of Central Depository Services (India)

The Board of Directors of the Company have appointed Mr. Abhijeet Jain, Proprietor

Company at office@blpasari.com and obtain a duplicate thereof. The Postal Ballot Notice is also available at Company's website i.e. http://radhikatraders.co.in/ and CDSL's e-voting website, i.e. www.evotingindia.com. The e-voting rights of the Members shall be reckoned as on the cut-off date i.e. Friday

The results would be communicated to the stock exchange and shall also be displayed on the Company's website i.e. http://radhikatraders.co.in/ In case of any queries / grievances, the members may contact Mr. Vivek Jain, the

> For Radhika Traders & Investors Limited Shiv Kumar Pasari

KALYANI



In accordance with the Relevant Circulars, the Notice of AGM and the Annual Report for

Manner of casting vote(s) through e-voting:

Company is also providing the facility of voting through e-voting system during the AGM "E-voting") to those Members who would not be able to cast their vote(s) through Remote e-voting. The detailed procedure for Remote e-voting as well as e-voting and participation in the AGM through VC/OAVM, are provided in the notes to Notice of AGM which will be sent in due course and will be available on the websites of the Company, RTA and Stock Exchange(s), as stated above. Links for Remote e-voting and for joining the AGM through VC/OAVM facility for Members,

members to cast their votes on all the resolutions set out in the Notice of AGM. The

Link for VC / OAVM https://emeetings.kfintech.com/

Link for For Individual Members: https://www.evoting.nsdl.com/ (holding securities in demat remote e-voting

Chandra Shekher Joshi Company Secretary

Regd. Office: Hootagalli Industrial Area, Off Hunsur Road, Mysuru, Karnataka - 570 018. Tel - 0821 - 7197500 E-Mail ID: sec@autoaxle.com Website: www.autoaxle.com.

Dinanath Nadkarni (DIN: 00112657) as an Independent Director. Pursuant to the provisions of section 110 and Section 108 of the Companies

process for registration of e-mail address as under: In case shares are held in physical mode please provide duly filled Form

In terms of SEBI circular dated 9" December 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, Individual shareholders holding securities in demat mode are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants, Shareholders are required to update their mobile number and email ID correctly in their demat account in order to access e-Voting facility.

The Board of Directors (the "Board") had appointed Mrs. Pracheta M. (FCS)

Company Secretary

financialexp.epapr.in

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमर्त दिच्या शेट्टी ऊर्फ दिच्या शैलेश भंडारी या फ्लॅट क्र.३०२

हौसिंग सोसायटी लि., इमारत क्र.सी-७२/७३, सेक्ट क्र.९, शांतीनगर, मिरा रोड (पुर्व), जि. ठाणे-४०११००

या जागेच्या मालक/सदस्या असून दिनांक ३१.०१.१९९ रोजी वितरीत अनुक्रमांक ०६६ ते ०७० असलेले भागप्रमाणप

क्र.0४७ च्या धारक आहेत. मुळत: सदर फ्लॅट श्रीमर्त

अब्राहम सुसी यांनी मे. शांतीस्टार बिल्डर्स यांच्याकडून नों

रोजीच्या करारनामानुसार खरेदी केले होते. तदनंतर सट

राजाच्या करारानामनुसार खरदा करत हात. तदनतर सद मालक, स्वस्त्या चानी सदर फर्च औ, शैलोश भंडीयो जांच्याकः दिनांक २५ जुलै, १९९३ रोजीचे करारानामानुसार विक्रं केले. सदर करारानामा मुद्रांक शुल्क व नॉदणीने परिष्ण नाही. तदनंतन सदर मालक श्री. शैलोश भंडारी यांनी सद फर्लेंट त्यांची पत्नी (श्रीमती दिव्या शेट्डी कर्फ दिव्या शैलेश

भंडारी) यांना दिनांक २८.०३.२०२४ रोजीचे नोंद क्र टीएनएनर-९३२५-२०२४ धारक दिनांक २८ मार्च, २०२४ रोजीच्या बक्षीस खरेदीखताद्वारे बक्षीस म्हणून दिले. असे

राजाच्या बदाला खर्राव्यात्रीय विश्वास स्पृत्त । तरः अस की, श्रीमती अब्राहम सुसी व श्री. शैलेश मंडारी यांच्या दरम्यान झालेला दिनांक २५.०७.१९९३ रोजींचा करारानाम असलेला दुसरा करानामा श्री. शैलेश मंडारी यांच्याकदुत हरवला आहे, ज्याकरिता त्यांनी यापूर्वी बोरिवली पोलीस ठाणे, मुंबई येथे दिनांक १९.०१.२०२१ रोजींचे मालमत्ता

पता नोंद.क्र.२३३/२०२१ अंतर्गत एफआयआर नों

केली होती. खालील स्वाक्षरीकर्ता वकील याद्वारे सद फ्लॅटचे हस्तांतरणास दावेदार किंवा आक्षेपकर्ता किंव

अन्य वारसदारांकडून दावा किंवा आक्षेप योग्य दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १४ दिवसांत मागवित आहेत. वर विहित कालावधीत कोणताही दावा/आक्षेप

प्राप्त न झाल्यास उप-विधीअंतर्गत तरतुदीप्रमाणे प्राप्तकत्याँच सद्स्याचे शेअर्स व हित यासह व्यवहार करण्याचे माई

श्री. एस.जी. पाटील, वकील उच्च न्यायालय

''अपुर्वा'' दुकान क्र.६, इमारत क्र.बी-११, सेक्ट क्र.७, शांतीनगर, मिरा रोड (पुर्व), ठाणे-४०११०७

ालास अधिकार असतील.

ब्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेड

सीआवएन : एलंद ३०९०एमएच २०१०पीएलसी ३६३५३७ नॉद.कार्या : शिव चेंबर, ४था मजला,प्लॉट क्र.२१, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४.

ई-मेल:growingtons@gmail.com, वेबसाईट:www.growingtons.in, दूर.:०२२-४९७३६९०१

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

गद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी स.०९.४५वा. सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे, कंपनी कायदा २०१३, (कायदा) च्या तरतुर्दीचे पालन करून एमसीए परिपत्रक

क.१४/२०२० दिनांक ०८ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०

सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रक क्र.२०/२०२० दिनांक ०५ मे, २०२० आणि परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सहकार मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेली इतर सर्व

. वंबंधित परिपत्रके आणि परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११

देनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वेळोवेळी जारी

केलेली इतर सर्व संबंधित परिपत्रके, १४व्या एजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाव

वरील परिपत्रकांचे पालन करून, एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०२४ च्या वार्षिक अहवालाच्य

डलेक्टॉनिक प्रती त्या सर्व सदस्यांना पाठवल्या जातील ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटकडे

ोंदणीकृत आहेत. सदर सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या <u>www.growington.in</u> या

iकेतस्थळावर आणि कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध असलेल्या स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटव

————— . जीएमच्या उद्देशाने कंपनीचे सदस्य नोंदणी आणि भाग हस्तांतर पुस्तक २४ **सप्टेंबर २०२४ ते ३०**

नएसडीएलने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग प्रणालीचा वापर करून एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्य

. प्रव ठरावांना त्यांच्या सर्व सभासदांना त्यांचे मत देण्यासाठी ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देताना

कंपनीला आनंद होत आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी २७.०९.२०२४ **रोजी स.०**९.००**वा**. सुरू

होईल आणि २९.०९.२०२४ रोजी सायं.५.००वा. संपेल. रिमोट ई-व्होटिंग पध्दत २९.०९.२०२४

<mark>रोजी सायं.५.००वा.</mark> नंतर मतदानासाठी अक्षम केले जाईल आणि त्यानंतर कोणत्याही ई–मतदानाल

रवानगी दिली जाणार नाही. सभासदांनी रिमोट ई-व्होटिंग सुविधेद्वारे मतदान केले नसेल तर त्यासाठी

उपस्थित असलेल्या सभासदांसाठी एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधाही उपलब्ध करून दिली

नतदानाचे अधिकार २३.०९.२०२४ रोजी (निश्चित तारीख) सदस्यांनी घेतलेल्या शेअर्सच्या प्रमाण

असतील. या निश्चित तारखेला शेअर्स असणारे सदस्य इलेक्टॉनिक पद्धतीने किंवा एजीएममध्ये आपले

नत देण्यास पात्र आहेत. एजीएमची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स विकत घेणारा कोणताही सदस्य

काही शंका असल्यास, तुम्ही <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागात उपलब्ध

सदस्यांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता

मुस्तिका पाह् शकता किंवा **श्री. अमित विशाल,** वरिष्ठ व्यवस्थापक/**सुश्री पल्लवी म्हात्रे,** व्यवस्थापक

नएसडीएल. टेड वर्ल्ड. ए विंग. ४था मजला. कमला मिल्स कंपाउंड. लोअर परळ. मंबई-४०००१३

ग्रोविंग्टन व्हेन्चर्स इंडिया लिमिटेडकरित

(कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी)

सुनिता गुप्ता मस्कार

सदस्यत्व क्र.५७१८६

प्राधिकत अधिकारी

इंडसइंड बँक लिमिटेड करिता

IndusInd Bank (3)

पीएनए हाउस, पहिला मजला, प्लॉट क्र. 57 आणि 57/1, एमआयडीसी अंधेरी (ई), मुंबई-40093

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे इंडसइंड बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ

सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) च्या तरतदींअंतर्गत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट

(एनफोर्समेंट) रुल्स. 2002 मधील (नियम 3) सह वाचण्यात येणारया अनच्छेद 13 (2) अंतर्गत बहाल

करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दि. 14/05/2021 रोजी एक मागणी सचना पाठविली

ज्यात मे. श्री सिद्धी विनायक टॅव्हल्स गिरोबा प्रसन्न त्याच्या मालकाद्वारे श्री. अनंत गोविंद चव्हाण

आणि सह-अर्जदार/सह-कर्जदार. 1. श्री. अनंत गोविंद चव्हाण आणि सह-अर्जदार/सह-कर्जदार. 2.

श्रीमती अक्षता गोविंद चव्हाण (येथे नंतर कर्जदार आणि सहकारी कर्जदार म्हणून संबोधले जाते)

(कर्ज खाते क्रमांक MWV00088N/MWV00163N) यांना सदर सूचनेत नमूद रोजी नुसार रु.

94,33,700.08 (रुपये चौऱ्यानव लाख तेहतीस हजार सातशे आणि आठ पैसे फक्त) सोबत व्याजाचा

सदर सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात

आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने याद्वारे कर्जदारांना आणि सर्व

लोकांना सचित करण्यात येते की. सदर नियम 9 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमातील

अनुच्छेद 13 (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमूद मालमत्तेचा

दि. 30/08/2024 रोजी दु. 2.30 वा. ताबा घेतलेला आहे. शॉप नं. 3, जिआर. फ्लोर "ए"अरूनोदया

टॉवर को ऑप हाऊसिंग सोसायटी लिमीटेड सरदार प्रताप सिंग रोड, कोनकन रोड, भांडुप पष्चिम

मुंबई - 400078, क्षेत्रफळ सुमारे 19.41 चौ. मी कार्पेट एरिया प्लॉट नं. CTS नं. 373ए / 36 येथे

कर्जदार आणि सर्व लोकांना याद्वारे सावधगिरीची सचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या

संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो "इंडसइंड बँक

लिमिटेड" च्या दि. 20/08/2024 रोजी नुसार रु. 1,43,91,072.63/- (रुपये रुपये एक कोटी

सर्व भाग आणि तुकडा शॉप नं. 3, जिआर. फ्लोर "ए"अरूनोदया टॉवर को ऑप हाऊसिंग सोसायटी

लिमीटेड सरदार प्रताप सिंग रोड, कोनकन रोड, भांड्प पष्चिम मुंबई - 400078, क्षेत्रफळ सुमारे

19.41 चौ. मी कार्पेट एरिया प्लॉट नं. CTS नं. 373ए / 36 येथे बांधण्यात आलेली बिल्डिंग चा (भाग)

मालमत्तेची अनुसूची

त्रेचाळीस लाख एकण्णव हजार बहात्तर आणि त्रेसष्ट पैसे फक्त) च्या भाराधीन असेल.

सर्वे नं. 104 ग्रेटर मुंबई महानगरपालिकेचा भाग "एस" वार्ड

दिनांक : 30-08-2024, स्थान : मुंबई

बांधण्यात आलेली बिल्डिंग चा (भाग) सर्वे नं. 104 ग्रेटर मुंबई महानगरपालिकेचा भाग "एस" वार्ड

ताबा स्चना [(परिशिष्ट IV) नियम 8(1)]

१२२–९९० किंवा ई–मेल आयडी: <mark>evoting@nsdl.co.in</mark> वर संपर्क साधू शकता

युजर आयडी आणि पासवर्डसाठी कंपनी/एनएसडीएलशी संपर्क साधू शकतो.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०९.२०२४

ठिकाण - मंबई

दिनांक: ०३/०९/२०२४

.सीएचएचए-१६५६-१९९० नुसार दिनांक १७.०२.१९९०

PUBLIC NOTICE

of the MAPALAWADI RESIDENTS

CO.OP.HSG.SOC.LTD. Plot No. 232

FPS III, L.J. Road No. 3 Mahim Mumbai

400016 Lost Share Certificate No.

M.R.C. 18 and Original Agreement in

espect of Document Lost from Mahim

Nest is not traceable and hence

Accordingly, I have lodged a complaint

with Mahim Police Station (Compliant

No:103656-2024) Compliant Date:

03.09.2024 the lost/ misplaced

aforesaid original Agreement and

All Person are hereby given notice not

to deal with any person who has/ claims

to have the aforesaid original

documents and / or if any person has

found such original is hereby required

to inform/ return the Rajan Gandhi

resumed to be lost misplaced.

Share Certificate

Contact 9619196929

GROWINGTON

विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे.

(www.bseindia.com) उपलब्ध असतील.

ठिकाणः मुंबई

पप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहतील.

Place: Mumbai

Date: 03.9.2024

ारत क्र.सी-७२. **संध्या ज्योती शांतीनगर को-ऑपरेटि**व

या नोटीसद्वारे आम जनतेस असे कळविण्यात येते की श्री. एकनाथ पू. भिडे हे फलॅट क्र. ए २/११ चे कायदेशीर मालक होते जे "बेस्ट सहजीवन को-ऑप. हौसिंग सोसायटी **लिमिटेड"** म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोसायटीच्या, दुसऱ्या मजल्यावर, ३३५ चौ. फूट चटई क्षेत्र आहे, जो मुंबई उपनगर, बेस्ट नगर-१, गोरेगांव (पश्चिम), मुंबई - ४००१०४, च्या नोंदणी जिल्ह्यातील सी.टी.एस क्र. २१, गांव - गोरेगांव, तालुका - बोरिवली येथे स्थित हाउसिंग

जाहीर नोटीस

सोसायटी लिमिटेड मध्ये आहे. सदर श्री. एकनाथ पू. भिडे यांचा १८ सप्टेंबेर, २००७ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि त्यांना श्रीमती. विमल एकनाथ भिडे (पत्नी), कु. विणा एकनाथ भिडे (मुलगी), सौ. भारती गजानन पवार (उर्फ) भारती एकनाथ भिडे (मुलगी), श्री. भाई एकनाथ भिडे (मुलगा)

आणि क. नतन एकनाथ भिडे असे कायदेशीर वारस आहेत. तसेच श्रीमती. विमल एकनाथ भिडे यांचा १६ एप्रिल, २०१६ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि कु. नूतन एकनाथ भिडे यांचा १४ ऑगस्ट, २०२४ रोजी मुंबई येथे मृत्यू झाला आणि कु. विणा एकनाथ भिडे, सौ. भारती गजानन पवार (उर्फ) भारती एकनाथ भिडे व श्री. भाई एकनाथ भिडे असे कायदेशीर वारस आहेत आणि ते फ्लॅट क्र. ए-२/११ चे कायदेशीर

हककदार आहेत सदर **फ्लॅट क्र. ए-२/११**, किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण. करार. बक्षीसपत्र. भाडेपट्टा, धारणाधिकार, शुल्क, गहाणखत, ट्रस्ट, वारसा हक्क, वहिवाटीचा हक्क, अरक्षण, बोजा, देखभाल किंवा इतर, याद्वारे कोणताही दावा / स्वारस्य असल्यास त्यांना या नोटीस / सचनेद्वारे कळविण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या दाव्यासंबंधी हि नोटीस / सुचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून **१४ दिवसांच्या** आत मला खालील नमृद पत्यावर त्यासंबधीत योग्य त्या कागद पत्रांसहित व पुराव्यासहित संपर्क करावा व तसे करण्यापासून सदर व्यक्ती अपयशी झाल्यास सदर व्यक्तीला त्या संबंधीचा आपला दावा सोडून दिलेला आहे[ँ] असे समजण्यात येईल.

> एडवोकेट वितेश आर. भोईर १०, सूरज बाली निवास, स्टेशन रोड, रजिस्टेशन ऑफिस च्या समोर,

गोरेगाव (पश्चिम), मुंबई – ४०० १०४.

orbit exports ltd.

Corporate Identification Number (CIN): L40300MH1983PLC030872

Registered Office: 122, 2nd Floor, Mistry Bhavan, Dinshaw Wachha Road, Near K.C. College, Churchgate, Mumbai - 400 020. Tel.: +91 22 6625 6262, Email: investors@orbitexports.com, Website: www.orbitexports.com

NOTICE

- 1. Notice is hereby given that the 41st Annual General Meeting ('AGM') of Orbit Exports Limited ("Company") will be held on Thursday, September 26, 2024 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') or other Audio-Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the AGM Notice.
- . Pursuant to the relevant circulars of Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board ('SEBI"), the Company is permitted is permitted to hold the AGM through CC/ OAVM, without the physical presence of shareholders at
- B. Electronic copies of the AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 have been sent on Wednesday, September 4, 2024 to all those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s)/Depository as on Friday, August 30, 2024. The AGM Notice and Annual Report for financial year 2023-24 are also available on the Company's website www.orbitexports.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote e-Voting facility) at www.evoting.nsdl.com
- In compliance with provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of Listing Obligations:
- The Company is providing the facility of voting by electronic means (remote e-voting as well as e-voting during the AGM) to its shareholders who hold shares either in physical or dematerialized form and whose names appear in the Register of Members Beneficial Owners as on Thursday, September 19, 2024 ('Cut-off Date'), to cast their votes on the resolutions set out in the AGM Notice.
- Day, date and time of commencement of remote e-voting: Monday, September 23.
- Day, date and time of end of remote e-voting: Wednesday, September 25, 2024 at 5.00 p.m. (IST).
- Cut-off Date for remote e-voting: Thursday, September 19, 2024.
- Any person who acquires shares of the Company and becomes Member of the Company after the dispatch of notice but on or before the Cut-off Date i.e. September 19, 2024 may vote by remote e-voting or e-voting during the AGM by obtaining User ID and Password as per the procedure provided in notes section of AGM Notice
- The shareholders are requested to note that-
- (a) Shareholders who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolution(s) through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system in the AGM; (b) The remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. on Wednesday.
- September 25, 2024 and shall also be disabled by NSDL thereafter; (c) Members may participate in the AGM even after exercising their right to vote
- through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. . In case of any queries, shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs)

for shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL or Mr. Rahul Rajbhar, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.co.in or Ms. Pranali Chawhan, Company Secretary & Chief Compliance Officer at the registered office of the Company, Tel: +91 22 6625 6262, email: investors@orbitexports.com.

> By order of the Board of Directors For Orbit Exports Limited

Date: September 04, 2024

Pranali Chawhan Company Secretary & Chief Compliance Officer

Registered Office: Office no. 33, Dimple Arcade, Near Sai Dham Temple,

KSHITIJ POLYLINE LIMITED CIN: L25209MH2008PLC180484

Thakur Complex, Kandivali East, Mumbai-400101. Tel: 28388562/28386812 NOTICE TO SHAREHOLDERS FOR THE 16th ANNUAL GENERAL MEETING

The notice is hereby given that the Annual General Meeting ("AGM") of Kshitij Polyline Limited ("The Company") for the F.Y. 2023-2024 will be held on Thursday. September 26 2024, at 11:30 A.M. through Video Conferencing ("VC"), / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the Businesses, as set out in the Notice of AGM. The venue of the neeting shall deem to be the registered office of the Company.

In Compliance with all the applicable provisions of Companies Act,') the rules made nereunder, Circular no. 14/2020 dated April 08,2020; Circular No. 17/2020 dated April 13, 2020; Circular number 20/2020 dated May 5, 2020; Circular No. 02/2021 dated January 13, 2021 and Circular 2/2022 dated May 5, 2022; followed by Circular No. 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022; Circular No. 09/2023 dated September 25, 2023 ssued by Ministry of Corporate Affair ("MCA") [Collectively referred to as 'MCA Circulars'] and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide its Circular SEBI/HO/CFDICMD2/CIRIP/2022/62 dated May 13, 2022 followed by Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 5, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CFDPoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 (collectively referred to as "SEBI Circulars") the Notice of AGM along with Annual Report 2023-2024 is sent in electronic mode, on September 03, 2024, to Members whose email IDs were registered

with the Company or the Depository Participant(s). The notice of AGM (including Annual Report) is also uploaded on the company's website at https://kshitijpolyline.co.in/investors.html and on the website of NSE at www.nseindia.com and NSDL at https://www.evoting.nsdl.com/

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the Purpose of reckoning the quorum under section 103 of Companies Act, 2013.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on resolutions proposed to be passed at the AGM. The Company has engaged NSDL for providing facility for voting

through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-Voting during the AGM. Following is the related information: a) Day, Date and time of commencement of Monday, September 23, 2024 (09:00 a.m remote e-Voting IST)

Day, Date and time of end of remote e-Wednesday, September 25, 2024 (05:00 Voting

Thursday, September 19, 2024 Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the ompany after the dispatch of AGM Notice, holds shares as on the Cut-off Date i.e.,

Thursday, September 19, 2024, should follow the instructions for e-Voting as mentioned in the AGM Notice. The Members who will be attending the AGM through VC/OAVM and who have not cast their vote through remote e-Voting shall be able to exercise their voting rights

through e-Voting system provided during the AGM. Members, who have acquired shares after sending the Annual Report through

electronic means and before the cut-off date, may obtain the USER ID and Password by sending a request at evoting@nsdl.co.in or kshitijpolyline.co.in. However, if a member is already registered with NSDL for remote e-voting, then the Member may

use their existing USER ID and Password and cast their vote.) The Members are requested to note that : Remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting after 05:00 P.M. on

Wednesday, September 25, 2024; and i) The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM has been provided in the Notice convening

In case of any queries, member may refer to FAQs for Member and e-voting user manua for member at the Download section of httpl://www.evoting.nsdll.com/, or email at evoting@nsdl.co.in or contact the company on email at kshitij123@hotmail.com who will also address grievances connected with the voting by electronic means

For and on behalf of, Kshitij Polyline Limited FOR KSHITIJ POLYLINE LIMITED

Mahendra Kumar Jain **Executive Director** DIN: 09765526

पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत ऑगस्टमध्ये २० टक्क्यांनी

वाढ

पुणे, दि.४ : पुणे मेट्रोचे तिकीट घेण्यासाठी ७० टक्के प्रवासी डिजीटल पद्धतीचा अवलंब करत आहेत तर, रोख रक्कम घेऊन तिकीट काढणाऱ्यांची संख्या केवळ ३० टक्के आहे. डिजिटल माध्यमातून तिकीट घेणाऱ्यांमध्ये पुणे मेट्रो देशात अग्रेसर आहे. दरम्यान, पुणे मेट्रोचे ऑगस्टमध्ये प्रवासी २० टक्क्यांनी वाढले

डिजिटल पद्धतीने तिकीट घेतल्यामुळे कागदाची बचत होऊन पुणे मेट्रोच्या पर्यावरण पूरक उद्घिष्टांना मोठ्या प्रमाणात मदत होत आहे. मेट्रो स्थानकांवरील डिजिटल किऑस्कद्वारे २० टक्के, तिकीट वेंडिंग मशीनद्वारे ६ टक्के, व्हॉटसअपच्या माध्यमातून १८.८ टक्के, मोबाईल ॲप द्वारे ९.१७ टक्के आणि महामेट्रो कार्डद्वारे १३ टक्के लोकांनी मेट्रोचे तिकीट घेतले आहे.

पुणे मेट्रोचा रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मार्ग सुरू झाल्यावर दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये वाढ होत असून ऑगस्टमध्ये दैनंदिन सरासरी प्रवासी संख्या १लाख १८ हजार २४१ झाली आहे.

त्यातून मेट्रोला ५ कोटी ६९ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. तर, दैनंदिन सरासरी उत्पन्न १८ लाख ६८ हजार झाले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय या मार्गावर २९ टक्के प्रवासी संख्या तर रामवाडी ते वनाज या मार्गावर ७१ टक्के प्रवासी संख्या आहे.

भंडारा: सततच्या पावसामुळे बागायती शेतीचे मोठ

नुकसान

भंडारा, दि.४ : भंडारा जिल्ह्यात

मागिल तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. तर जिल्ह्यात बागायती शेतीच मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेती लागवड केली पण सततच्या पावसामुळे बागायती शेतीत पाणी साचून पिक खराब होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठें नुकसान झाले आहे. मिर्ची, वांगी, कारले, सेंगा यांचे पिक गळून पडले असून झाडांचे वेळ पिवळे पडले आहे. त्यामुळे कृषी विभागाने पंचनामे

करून आर्थिक मदत

द्यावी अशी मागणी

शेतकरी करित आहेत.

जाहीर सूचना

माझे अशील श्री. योगेश बलवंतराय सोलानी यांनी स्थावर मालमत्ता अर्थात **फ्लॅट क्र.३०४, क्षेत्रफळ ३१.६**० चौ.मी. बिल्टअप क्षेत्र, ०३रा मजला, न्यु तुषार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जय अंबे मंदि रोड, भाईंदर (पश्चिम), ठाणे (यापुढे सदर फ्लॅट म्हणू संदर्भ) ही जागा त्यांनी आई श्रीमती देवयानी बलवंतरा सोलानी यांच्यासह विक्रेते मे. वैशाली बिल्डर यांच्याकडून दिनांक १५.०१.२००३ रोजीच्य करारनामानुसार संयुक्तुपणे खरेदी केली होती. ज्याअर्थ श्रीमती देवयानी बलवंतराय सोलानी यांचे ०९.०७.२०० रोजी इच्छापत्र न करता (माझ्या अशिलाद्रा निश्चितीप्रमाणे) निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांच कायदेशीर वारसदार त्यांचे पती **श्री. बलवंतराय एम** सोलानी आणि /किंवा मलगा व माझे अशील १) श्री योगेश बलवंतराय सोलानी, मुलगा २) श्री. हरेश बलवंतराय सोलानी व मलगा ३) श्री. महेश बलवंतरा **सोलानी** हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत आणि ज्याअर्थी वर नमुद कायदेशीर वारसदार श्री. बलवंतराय एम. सोलानी यांचे २७.०९.२०११ रोर्ज निधन झाले आणि श्री. हरेश बलवंतराय सोलानी यांच मुंबई येथे २३.०९.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्य पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार पत्नी **दिप्ती हरे**श सोलानी, मुलगा हार्दिक हरेश सोलानी व मुलगी शीतल हरेश सोलानी हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिध

पुढे वर नमुद सर्व कायदेशीर वारसदारांनी सदर फ्लॅटमधील त्यांचे सर्व अधिकार माझे अशील श्री. योगेश बलवंतरा सोलानी यांच्या नावे दिनांक २६.१०.२०२३ रोजीचे दस्तावेज क्र.टीएनएन७-१९८५८-२०२३ धारक दिनांक २६.१०.२०२३ रोजीचे नोंद मुक्तता करारनामाद्वाे मुक्त केले. माझ्या अशिलाच्या सूचनेनुसार त्यांच्या व वरील सर्व कायदेशीर वारसदारांव्यतिरिक्त मयत श्रीमती देवयानी बलवंतराय सोलानी यांचे अन्य कोणीर्ह

कायदेशीर वारसदार नाहीत. आता माझ्या अशिलांन सदर फ्लॅट विक्री करण्याचे इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस उपरोक्त मयत व्यक्तींचे कायदेशी गरसदार म्हणून दावा असल्यास किंवा सदर दुकानाव विकी अटलांबटल बक्षीम तारण अधिभार न्याम वारसाहक, ताबा, भाडेपट्टा, मालकी हक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी म्बरुपात वैध दस्तावेजांसह आजच्या तारखेपासन १९ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे. अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि विक्री/हस्तांतर व्यवहार पुण

केला जाईल सही/-ॲड. महेश लालजी सिंग पत्ता: २२७/डी-०५, पृष्पांजली कोहौसोलि.. रोड क्र.आरएससी-४०, गोराई-२, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९१. दिनांक: ०५.०९.२०२४ ठिकाण: मंबई

MILLENNIUM ONLINE SOLUTIONS (INDIA) LIMITED

CIN: L99999MH1980PLC062779

Regd Off: Flat No.53, 5" Floor, Wing No.11, Vijay VilashTores Building, Ghodbunder Road, Thane - 400615

Website: www.mosil.co | Email id: complianceatmillennium@gmail.com

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

NOTICE OF 44th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE . NOTICE is hereby given that the 44" Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 30" September, 2024 at 11.00 a.m. through Audio Visual Means, to transact the

businesses as set out in the Notice convening the said Meeting and the Explanatory Statement thereto, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021 & 5th May, 2022 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CM02/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India. Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visual means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended on 31st March, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.mosil.co and on the website of the Stock Exchange a www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as per the provisions of the Circulars.

. The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of NSDL to provide the facility of

remote e-voting/ e-voting at the AGM. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 SEBI Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, September 24, 2024 to Monday, September 30 2024 (both days inclusive).

. Members of the Company holding shares in physical form or who have not registered/ updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/ information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM. Name registered in the records of the Company;

2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares held

3. Folio No., Share Certificate (For shares held in physical form);

4. E-mail id and mobile number;

5. Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

6. The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM.

Members are requested to carefully go through the same.

On Behalf of the Board On Behalf of the Board

For Millennium Online Solutions (India) Limited Harilal Singh Whole time Director (DIN: 05124923)

विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेड

सीआयएन:एल५१२२६एमएच१९८३पीएलसी१६५४९९ नोंदणीकृत कार्यालय: २०९/२१०, आर्केडिया बिल्डिंग, २रा मजला, १९५, नरीमन पॉईट, मुंबई-४०००२१. दूर.क्र.०२२-४०१९८६००,

फॅक्स क्र.०२२-४०९९८६५०, ई–मेल:winro.investor@gcvl.in, वेबसाईट:www.winrocommercial.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) आणि ई मतदान माहितीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या ४१च्या (एकेचाळीसाव्या) वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सुचना याद्वारे देण्यात येत आहे की, कंपनीची **एकेचाळीसाव्या (४१व्या)** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ रोजी स.११.३०वा**. एजीएम . बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे होणार आहे सामान्य परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, २०/२०२१, २१/२०२१, ३/२०२२, ११/२०२० आणि ०९/२०२३ अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१, १४ डिसेंबर, २०२१, ५ मे, २०२२, २८ डिसेंबर, २०२२ आणि २५ सप्टेंबर, २०२३ कॉपॅरिट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (एमसीए परिपत्रक) आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 दिनांक १३ मे २०२२, परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 दिनांक ५ जानेवारी २०२३ आणि परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 दिनांक ०७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सिक्युरिटीजने जारी केले आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी परिपत्रक) आणि त्यांचे अनुपालन कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन) च्या तरतुर्दीनुसार, कंपनीची ४१वी एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जात आहे. समभागधारकांच्या उपस्थितीशिवाय ठिकाण व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित असलेल्या भागधारकांची गणना अधिनियमाच्या कलम १०३ अंतर्गत

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल, इतर गोर्शीसह, एजीएम बोलावणारी नोटीस आणि त्याच्याशी संलग्न करणे आवश्यक असलेली इतर कागदपत्रे **बुधवार,** ०४ **सप्टेंबर, २०२४** रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्वांना पाठविण्यात आली आहेत. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज पार्टिसिपंट्स (डीपी)/रजिस्ट्रार

-आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, ते उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या नियमांनुसार ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत केलेला नसेल त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटमार्फत डिपॉझिटरीकडे इलेक्टॉनिक स्वरूपात ठेवलेल्या शेअर्सच्या संदर्भात आणि वास्तविक स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात नोंदणी करण्याची विनंती केली जाते. कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, १ला मजला, २४७ पार्क, लाल बहादर शास्त्री मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३ यांना पत्र लिहित आहे. सदस्यांनी लक्षात ठेवावे की ४१व्या एजीएमच्या सूचनेची प्रत आणि आर्थिक वर्ष २०२३–२४ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाइटवर, उदा., <u>www.winrocommercial.com</u> आणि स्टॉक एक्स्चेंज उदा. बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवर अनुक्रमे <u>www.bseindia.com,</u> नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट उदा. www.evoting.nsdl.com वर उपलब्ध असेल.

एजीएमसाठी बक क्लोजर:

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान (ई-व्होटिंग):

. याद्वारे सूचना दिली जाते की कलम ९१ आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सेबी च्या नियमन ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या इतर लागू तरतुर्दीनुसार, सदस्यांची नोंदणी आणि कंपनीचे शेअर ट्रान्सफर बुक्स <mark>पुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४ ते गुरुवार, २६ सप्टेंबर, २०२४ पर्यं</mark>त दोन्ही दिवस एजीएमच्या उद्देशाने बंद राहतील.

कायद्याच्या कलम १०८ च्या तरतर्दीनसार, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या, वेळोवेळी सधारित केल्याप्रमाणे, आणि सेबी सूची विनियमांचे नियमन ४४, कंपनी आहे एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-वोटिंग सेवेद्वारे, सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देताना आनंद होत आहे. निश्चित तारखेला म्हणजे **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४** रोजी भौतिक किंवा अवास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे त्यांचे मत देऊ शकतात.

सर्व सभासदांना कळविण्यात येते की: (अ) ४१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्व व्यवसाय रिमोट ई-वोटिंगद्वारे केले जाऊ शकतात;

(ब) रिमोट ई-वोटिंग रविवार, २२ सप्टेंबर, २०२४ रोजी स.९.००वा. भाप्रवेनुसार सुरू होईल;

(क) दूरस्थ ई-वोटिंग **बुधवार, २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे**नुसार संपेल. (ड) रिमोट ई-वोटिंगला **बधवार. २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सायं.५.००वा.** च्या पुढे परवानगी नाही.

(फ) सभासद एजीएममध्ये रिमोट ई-बोटिंगद्वारे मतदान केल्यानंतरही सहभागी होऊ शकतो, परंत त्याला पुन्हा एजीएममध्ये मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही;

(ई) एजीएमला उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.

(ग) सभासदाने ठरावावर एकदा मत दिल्यानंतर, सभासदाला नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही;

(ह) **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४** च्या निश्चित तारखेला ज्यांचे नाव सभासदांच्या नोंदणीमध्ये किंवा ठेवीदारांनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये नोंदवलेले . असेल तीच या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएममध्ये दुरस्थ ई–वोटिंग किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान (य) कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस पाठवल्यानंतर आणि निश्चित तारखेपासून म्हणजे **गुरुवार, १९ सप्टेंबर, २०**२४ रोजी शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य बनते, ती लॉगिन आयडी मिळवू शकते. आणि पासवर्ड evoting@nsdl.com वर ई-मेल पाठवून द्या. तथापि, जर सदस्य आधीच

डिमॅट स्वरुप, वास्तविक स्वरुपामध्ये शेअर्स धारण केलेल्या सदस्यांद्वारे आणि ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केले नाहीत त्यांच्या ४१व्या एजीएम दरम्यान इलेक्टॉनिक माध्यमांद्रारे रिमोट ई–वोटिंग आणि मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ४१व्या एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे. निशांत जवासा, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी (सदस्यत्व क्र.एफ६५५७) **मे. निशांत जवासा अँड असोसिएट्स**, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, यांची ई–वोटिंग (एजीएममध्ये

एनएसडीएलमध्ये ई-वोटिंगसाठी नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड रिमोट ई-वोटिंगसाठी वापरला जाऊ शकतो.

रिमोट ई–वोटिंग आणि ई–वोटिंग दोन्ही) निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे ई-वोटिंगशी संबंधित कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, सदस्य शेअरधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि <u>www.evoting.nsdl.com</u> च्या डाउनलोड विभागा उपलब्ध शेअरधारकांसाठी ई–वोटिंग वापरकर्ता मॅन्युअल पाह् शकतात किंवा दूष्ध्वनी क्र.०२२–४८८६७००० वर कॉल करू शकतात किंवा <u>evoting@nsdl.com</u> वर विनंती पाठवा; आणि रिमोट ई-वोटिंगच्या सुविधेशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास कृपया **कुमारी रिम्पा बग**, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड,

कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा <u>evoting@nsdl.com</u> वर ईमेल करावा. विनरो कमर्शियल (इंडिया) लिमिटेडकरित

सही/-जितेंद्र परिहार कंपनी सचिव सदस्यत्व क्र.ए४०७३४

देनांक: ०४.०९.२०२४

ASREC ॲझरेक (इंडिया) लिमिटेड युनिट क्र.२०१, २००ए, २०२ आणि २००बी, इमारत क्र.२, तळ मजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी (India) Limited घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

मागणी सूचना (सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना) न्याअर्थी, **चेंबूर नागरिक सहकारी बँक लि**.ने येथे नमूद केलेल्या कर्जदाराला विविध कर्ज सुविधा प्रगत केल्या होत्या, तर सदर कर्ज सुविधांवरील देय कर्ज अॅझरेक पीएस ०८/२०२१-२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार काम करत असलेल्या **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ला दिनांक ३०.०३.२०२२

रोजी नोंदणीकत असाइनमेंट कराराद्वारे देण्यात आले होते. <mark>ॲझरेक (इंडिया) लिमिटेड</mark> (ॲझरेक पीएस ०८/२०२१–२२ ट्रस्टचे विश्वस्त म्हणून त्याच्या क्षमतेनुसार कार्य करत आहे) हे अधोस्वाक्षरी केलेले आहे ते आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ (सरफायसी कायदा २००२) अंतर्गत सुरक्षा त्र्याज (अमलबजावणी) नियम, २००२ च्या नियम ३ सह वाचलेल्या उक्त कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केल्याप्रमाणे कर्जदार आणि त्याचे तारणकर्ता व जामीनदार यांना मागणी सूचना जारी केली होती (एकत्रितपणे संदर्भित कर्जदार) त्यांना जारी केलेल्या संबंधित मागणी सूचनेमध्ये नमूद केलेल्या थकबाकी रकमेची संयुक्तपणे आणि वेगळ्या पद्धतीने परतफेड करण्याचे आवाहन करत आहे जे खाली

यापुढे सर्व/काही सूचना वितरीत परत केल्या गेल्या आहेत किंवा पत्याला डिलिव्हरीची पुष्टी अद्याप प्रतीक्षेत आहे, सध्याची सूचना याद्वारे पुढे जारी करण्यात गली आहे आणि एक पर्यायी सेवा म्हणून प्रकाशित केली आहे, उक्त कर्जदारांना संयुक्तपणे आणि स्वतंत्रपणे **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**ला ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ६० दिवसांच्या आते, खाली नमूद केलेल्या तारखांपासून पुढील लागू व्याजासह, पैसे द्यावेत आणि/किंवा वसूलीच्या तारखेपर्यंत, इतर

कागदपत्रे/लेखनांसोबत सहवाचिता कर्ज करारांतर्गत देय रक्कम, जर असेल तर, उक्त कर्जदारांनी अंमलात आणले. संपूर्ण थकीत कर्जाची योग्य परतफेड सुरक्षित करण्यासाठी, खालील मालमत्ता अनुक्रमे **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**कडे या कर्जदाराने तारण ठेवल्या आहेत.

अ.	कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार /	मागणी सूचना दिनांक आणि	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	एनपीए		
क्र.	जामिनदाराचे नाव	देय रक्कम	(स्थावर मालमत्ता)	दिनांक		
۶.	तारण कर्ज खाते क्र.००५५००९०००००४२	२६.०८.२०२४ व ३१.०७.२०२४	फ्लॅट क्र.८०७ व ८०८, ८वा मजला, इमारत क्र.८, एमएमआरडीए	२८.०६.२०२१		
	१. श्री. परब भगवान राघोबा (कर्जदार)	रोजी रू.७,५४,४३९/- (रूपये	रेन्टल हौसिंग बिल्डिंग कॉम्प्लेक्स, इंडिया बुल्स ग्रीन कॉम्प्लेक्स			
	२. श्री. परब गिरीधर भगवान (सह-कर्जदार)	सात लाख चोपन्न हजार चारशे	टॉवर्सच्या मागे, प्लॉट क्र.८०ए, ८२/ए, ८३/३, ८३/			
	३. शशांक अशोक पांचाळ (जामिनदार)	एकोणचाळीस फक्त) त्यावरील	७+४बी+५बी+८५/०, ८६/१, ९०/१३, ९०/१बी, ९०/३बी,			
		पुढील व्याजासह देय रक्कम.	९०/४, ९०/७, ९०/८, ९०/९, ९०/१०, ९०/११, ९१/५, गाव			
			कोण, सावला आप्टा रोड, मुंबई पुणे महामार्ग, तालुका पनवेल,			
			जिल्हा रायगड-४१०२२१. मालक: श्री. भगवान राघोबा परब			

सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) (सुधारणा) नियम, २००२ च्या सरफायसी कायद्याच्या कलम १३(८) सहवाचिता नियम ३(५) नुसार, वर नमुद केलेल्या कर्जदारांनी ारीलप्रमाणे **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड**च्या देय रकमेची निविदा काढली नाही तर, **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** कायद्याच्या कलम १३(४) आणि लागू नियमांनुसार वरील मुरक्षित मालमत्तेविरुद्ध सर्व किंवा कोणतेही अधिकार वापरण्यास स्वतंत्र असेल, संपूर्णपणे खर्च आणि परिणामांबाबत उक्त कर्जदारांच्या जोखमीवर.

-उपरोक्त नमूद केलेल्या कर्जदारांना उपरोक्त मालमत्तेचे हस्तांतरण करणे कायद्यानुसार प्रतिबंधित आहे, मग ते विक्री, भाडेपट्टचाने किंवा अन्यथा **अंझरेक (इंडिया)** लि**मिटेड**च्या पूर्व लेखी संमतीशिवाय असो. कृपया लक्षात ठेवा की कोणतीही व्यक्ती जी तरतुदीचे उछुंघन करते किंवा उछुंघन करते, तेथे केलेल्या कायद्याच्या नियमानुसार, हारावास आणि∕किंवा शिक्षेस पात्र असतील. कृपया लक्षात घ्या की, दिनांक १५.०७.२०२२ रोजी जारी केलेली पूर्वीची १३(२) सूचना या नवीन सूचनेच्या कालावधीत नागे घेण्यात आली आहे.

दिनांक: २२.०८.२०२४ सी.सी.: श्री. रोहित परब मेश्वर सेवा मंडळ परब चाळ, गोळीबार रोड, सांताक्रुझ (पूर्व), मुंबई-४०००५५

नविनचंद ए. अंचन एव्हीपी व प्राधिकृत अधिकारी ॲझरेक (इंडिया) लि. करित

MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED Registered Office: 1/203, Vishal Complex, Narsing Lane,

Off. S.V. Road, Malad (West), Mumbai - 400 064

CIN No.L74140MH1991PLC062925

NOTICE TO MEMBERS REGARDING 33RD ANNUAL GENERAL
MEETING THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO
VISUAL MEANS

Members may please note that the 33rd Annual General Meeting ("AGM") of Mid East Portfolio Management Limited ("the Company") will be held through Video Conferencing ("VC") facility / other Audio Visual Means ("OAVM") on Monday, September 30, 2024 at 10.00 a.m., without the physical presence of the Members at a common venue in a common venue in the Company of the compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 2/2021 and 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars') and circular nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79, SEBI/HO/CFD/ CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/DDHS/DDHS Div2/P/CIR/2022/079 dated May 12, 2020, January 15, 2021 and June 3, 2022 respectively issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars') to transact the businesses that is set forth in the Notice of the AGM, which will be circulated for convening the AGM.

In compliance with MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2023-24 will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM and the Annual Report for Financial Year 2023 24 will be made available on the Company's website at https://www.mideastportfolio.com and can also be accessed on the websites of the Stock Exchanges i.e. at www.bseindia.com.

Members will have an opportunity to cast their votes remotely on the business items se forth in the Notice of the AGM through electronic voting system or through e-voting system during the meeting. The manner of remote e-voting/e-voting for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address shall be provided in the Notice of the AGM. The e-voting period commences on 27th September, 2024 at 09:00 A.M. (IST) and ends on 29th September, 2024 at 5:00 P.M (IST).

To attend AGM on 30/09/2024 at 10 am through VC, please click on: https://us04web.zoom.us/ i/9998042826?pwd=ZWa1ZHN0YUtWZ1h6bDBPQitsNmJDQT09&omn=74413447315. Meeting ID: 999 804 2826, Passcode: Mideast. Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies

(Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from, 24th September, 2024 to 30th September, 2024 (both days inclusive) for the purpose of AGM of the Company. In case any query/ grievance(s) connected with the electronic voting, members may

please refer to the Frequently Asked Question (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or the grievances can be addressed to the Company Secretary at the Registered Office of the Company or email id info@mideastportfolio.com For MID EAST PORTFOLIO MANAGEMENT LIMITED

KISHOR A. SHAH

Place: Mumbai

Date: September 05, 2024.

Date: 5th September, 2024

ठेकाण: मुंबई

ठिकाण: मुंबई